



PRECISION WIRES INDIA LIMITED

REGD. OFFICE: SAIMAN HOUSE, J. A. RAUL STREET,
OFF SAYANI ROAD, PRABHADEVI, MUMBAI - 400 025, INDIA.
TEL: +91-22-24376281 FAX: +91-22-24370687
E-MAIL: mumbai@pwil.net
WEB: www.precisionwires.com
CIN: L31300MH1989PLC054356
WORKS: PLOT NO. 125/2, AMLI HANUMAN (66 KVA) ROAD,
SILVASSA - 396 230, U.T OF D.N.H., INDIA.
TEL: +91-260-2642614 FAX: +91-260-264235

Date: 05th August, 2020

BSE Limited (BSE) Corporate Relationship Department, 1 st Floor, New Trading Ring, Rotunda Building, P.J.Towers, Dalal Street, Fort, Mumbai-400 001 Company Code : 523539	The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited (NSE) 'Exchange Plaza', C-1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051. Symbol : PRECWIRE
---	---

Dear Sir/Madam,

Sub: Submission of Newspaper Notice published in connection with Intimation of Board Meeting for the Financial Results for the Quarter Ended 30th June, 2020.

This is to inform that the Company has published Intimation of Board Meeting scheduled to be held on 13th August, 2020 for Financial Results for the Quarter ended 30th June, 2020 in Newspaper as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Please find enclosed soft copies of newspaper Publication, published in below mentioned newspapers on 05th August, 2020:

1. Free Press Journal
2. Navshakti,

This is for your kind information and records.

Kindly acknowledge and oblige

Thanking you.

Sincerely,

For Precision Wires India Limited

DEEPIK Digitally signed
by DEEPIKA
A ROHIT ROHIT PANDEY
PANDEY Date: 2020.08.05
14:03:00 +05'30'

Deepika Pandey
Company Secretary
ACS No: 41277

Encl: As Above

CHANGE OF NAME

NOTE

Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM HANSA SURESH KORI TO HANSA RUJA SINGAL AS PER AFFIDAVIT. CL-01

I HAVE CHANGED MY NAME FROM JAYSHRI PRAVIN SHAH TO JAYSHREE PRAVIN SHAH AS PER AFFIDAVIT. CL-02

I HAVE CHANGED MY NAME FROM ASIF MOHAMMED YUSUF TO MOHAMMAD ASIF YUSUF SHAIKH AS PER AFFIDAVIT. CL-03

I HAVE CHANGED MY NAME FROM ANITA SUNDARAS DOLANI TO PALLAVI NANDALAL PHATNANI AS PER AFFIDAVIT. CL-04

I HAVE CHANGED MY NAME FROM SONI SUNDARAS DOLANI TO PALLAVINANDALAL PHATNANI AS PER AFFIDAVIT. CL-05

I HAVE CHANGED MY NAME FROM MAHENDRAKUMAR SHANTARAM TO MAHENDRA SHANTARAM LONERKAR AS PER GAZETTE (M-2011/778) CL-06

I HAVE CHANGED MY NAME FROM CHANDRASHEKHAR T PHULORIA TO CHANDRASHEKHAR TARADATT PHULORIA AS PER MAHARASHTRA GOVERNMENT GAZETTE (M-206076), AFFIDAVIT DATED 03/03/2020 CL-07

I HAVE CHANGED MY NAME FROM VAISHALI NARAYAN CHAUDHARI TO DARSHANA DEVENDRA KALEKAR AS PER DOCUMENT. CL-08

I HAVE CHANGED MY NAME FROM RAKESH HASMUKHRAJ TO RAKESH HASMUKH AS PER AFFIDAVIT REGISTRATION NO. 3640, AFFIDAVIT DATED - 12/03/2020 CL-09

अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये कर्णाचात आलेल्या द्याव्याच्या खरेपणा किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीवर कोणतीही कृती करण्यापूर्वी मला स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांना सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते. ह्या वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या किंवा अडिक्चर वेबसाईटवर ई पेज मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांकृत दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मुक्कामासाठी किंवा त्यामाधील द्याव्यासाठी भारतात किंवा प्रदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायप्रक्रियात नवशक्तिकाच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि प्रेषणदर याना जबाबदार धरता येणार नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

HERCULES HOISTS LIMITED

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 that a meeting of the Board of the Directors of the Company will be held on Thursday, August 13, 2020, inter-alia, to consider and approve the Un-audited financial results of the Company for the first quarter ended June 30, 2020.

For Hercules Hoists Limited Date: 04-08-2020 H A Nevatia Director Place: Mumbai Whole-time Director

SHRIRAM Mutual Fund श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड सौ.आयएन : एल65991एमपे 1994पीएलसी079874

२६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी सूचना आणि माहिती

ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांनी २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हॉसी)/इतर दूरकाध्य माध्यमांद्वारे (ओएव्हीएम), कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाचे जागे केलेले सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे २०२० (एमसीए परिपत्रके) कंपनी कार्यालय, २०१३ मधील इतर लागू तरतुदी आणि त्या अंतर्गत कर्णाचात आलेले नियम आणि सेवा (लिस्टिंगच्या जबाबदाऱ्या व प्रातिफलकाच्या आक्षेपकांता) नियम, २०१५ अन्वये घेण्यात येईल.

१) वार्षिक अहवाल पाठविलेणे :

सदस्यांनी याची नोंद घ्यावी की, आर्थिक वर्षे २०१९-२०२० या वर्षांना कंपनीचा वार्षिक अहवाल आणि एजीएमची सूचना एमसीए परिपत्रकानुसार आणि सेवांचे परिपत्रक क्र. २०/२०२०/२०१९/२०२०/०७ दिनांक १२ मे २०२० अन्वये, त्या सर्व सदस्यांना ईमेलद्वारे पाठविली जाईल ज्याचे ईमेल पत्ते कंपनीचे रजिस्ट्रार व समगार हस्तांतरण एज्न्स (आरटीए) किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्स (डीपी) यांच्याकडे नोंदविल्यात आले आहेत. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर www.shriramam.com येथे आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर www.bseindia.com येथे उपलब्ध असेल.

२) इमेलचे पत्ते नोंदविण्याची/सुधारणा करण्याची पध्दती :

छापील स्वख्यातील समगार धारण करणाऱ्या व ज्यांनी अजून त्यांचे ईमेल अड्रेसस नोंदविलेले नाहीत/सुधारणा केली नाही अशा सदस्यांनी पूर्वी शेअररजिस्ट्रार (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड च्या https://www.purvashare.com/email-and-phone-updation/ येथे आल्या इमेलची नोंदणी करावी आणि डिपॉझिटअललाईड समगार धारकांनी संबंधित डीपीकडे नोंदणी करावी.

३) ई-मतदानद्वारे मतदान करण्याची पध्दती :-

व्हॉसी/ओएव्हीएम मार्फत वोटचीची आणि ई-मतदानाची पध्दती ह्या संबंधी सूचना एजीएम सूचनेत देण्यात आल्या आहेत. वर नमुद करण्यात आलेल्या पध्दतीने सभासदांनी ईमेलचा पत्ता यशस्वीरित्या नोंदविल्यानंतर सदस्यांना ई-मतदानाच्या लॉगिन्स आणि वार्षिक अहवाल पाठविले जाईल. एजीएमच्या सूचनेमध्ये छापील/डिपॉझिटअललाईड स्वख्यातील सभासदांसाठी ई-मतदानाच्या सर्व सूचना देण्यात आल्या आहेत.

कंपनीचे सदस्यपणे रजिस्ट्रार आणि समगार हस्तांतरण पुस्तिका शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२० ते शुक्रवार दिनांक ०४ सप्टेंबर २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत बंद राहतील.

ईमेलचा पत्ता नोंदणी/सुधारणा करण्यासंबंधी कोणत्याही चौकशीसाठी सदस्यांनी पूर्वी शेअररजिस्ट्रार (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड च्या support@purvashare.com येथे ईमेल पाठवावा.

श्रीराम असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड च्याखरी दिनांक : मुंबई १५ दिनांक : ०४ ऑगस्ट, २०२०

प्रिसीजन वार्यर्स इंडिया लिमिटेड सौ.आयएन: एल ३१३०० एमपे १९८१ पीएसीसी ०५४३५६

प्रायव्हेट लिमिटेड च्या support@purvashare.com येथे ईमेल पाठवावा.

मंगलम ड्रग्स अँड ऑर्गेनिक्स लि. नोंद. कार्यालय: रुम ६११६, ३रा मजला, २३९, पी.डी. मॅने रोड, जी.डी.ओ. जवळ, मुंबई-४०० ००९.

BSE LIMITED Regd. Office: 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Inviting claims against Kaynet Capital Ltd. declared as defaulter

This is to inform that the Exchange has declared KAYNET CAPITAL LTD. (Ctg. No. 367), a corporate Trading Member of the Exchange, as defaulter under the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange, on account of its failure to fulfill its admitted liabilities towards investor complaints, w.e.f. July 31, 2020.

Bajaj Electricals Ltd. Bajaj Inspiring Trust CIN: L31500MH1938PLC009887

ICICI Bank शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लॉरल डेक प्लाझा जवळ, सीए, एमआयडीसी, अंधेरी - पू., मुंबई-४०००९३

Table with 5 columns: क्र. (अ), क्र. (आ), कर्जाकाराचे/सह. कर्जादाराचे/हमीकराचे नाव/कडचे चातू क्रमांक (सी), काही सदस्यसंज्ञात बोझासह तारणा मत्तका तपशील (सी), वेगवेगळी राकम ₹ (डी), आरहित राकम ₹ इतर अनंमत्त ठेव (ई), मालमत्तयेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ (एफ), विलास वार्षिक आणि वेळ (जी)

ऑनलाईन 'लिंकटाव' लिंक - https://disposalhub.com मे, नेक्सट्रेन सॉल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या लिंकवेल एजन्सीच्या वेबसाईटवर ऑनलाइन करण्यात येईल.

Motilal Oswal Asset Management Company Limited Registered & Corporate Office : 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025

Mid India Industries Limited Corporate Office : 405, Princess Centre, 6/3, New Palasia, Indore-1 Phone: 0731-2433231, 2543402, Fax: 0731-2530916

Public Notice Inviting claims against Kaynet Capital Ltd. declared as defaulter

Further, the investors are hereby advised to go through the norms for eligibility of claims for recommending for compensation from IPF to the clients of the Defaulter Member which are available on Exchange website at the following link:

ICICI Prudential Asset Management Company Limited Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Fixed Maturity Plan - Series 81 - 1185 Days Plan G (the Schemes)

Table with 3 columns: Name of the Schemes/Plans, Dividend (₹ per unit) (Face value of ₹ 10/- each)S#, NAV as on August 3, 2020 (₹ Per unit)

The dividend payout will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the dividend option of the Schemes.

To know more, call 1800 222 999/1800 204 6666 or visit www.icicirpfm.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Rama रामा पेट्रोकेमिकल्स लिमिटेड नॉर्थी कार्यालय: साखरेती बाजारवाडी रोड, वझेवली गांव.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरेमेंट्स) नियमावली, २०१५ आणि ४७ च्या अनुसंधाने, ह्याद्वारे सूचना देण्यात येत आहे की ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहचे स्वतंत्र आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय परिणाम, विचार आणि मंजूरी देण्यासाठी संचालकांच्या पत्रे/सूचना जारी केल्या जाईल.

वरील माहिती कंपनीच्या वेबसाईटवर (www.ramapetrochemicals.com) तसेच बीएससीआय वेबसाईटवर (www.bseindia.com) उपलब्ध आहे.

हाबाबतीत, सभासदांना ह्याद्वारे पुढे सूचित करण्यात येते की: ए) कंपनीचे एजीएमची सूचना व वार्षिक अहवाल कोणत्याही सभासदांना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. बी) दूरस्थ ई-मतदान दिनांक २५ ऑगस्ट २०२० (भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता) सुरु होईल आणि त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्यूल मतदानसाठी अकार्यक्षम ठरेल.

Motilal Oswal Mutual Fund Motilal Oswal Asset Management Company Limited Registered & Corporate Office : 10th Floor, Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025

GANDHI SPECIAL TUBES LIMITED

(CIN : L27104MH1985PLC036004)
Regd. Office: 201-204 Plaza, 2nd Floor, 55 Hughes Road, Next to Dharam Palace, Mumbai - 400007 | Tel no: 022 - 23634179
E-mail: complianceofficer@gandhitubes.com | Website: www.gandhitubes.com

NOTICE

Notice is hereby given that, pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the 16th meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday, August 12, 2020 at the Registered Office of the Company, inter alia to consider Un-audited Financial Results for the Quarter ended on June 30, 2020.

This information is also available on the Company's website at www.gandhispecialtubes.com and the website of stock exchange(s) at www.bseindia.com and www.nseindia.com

Place: Mumbai For Gandhi Special Tubes Limited
Date: August 05, 2020 Jitendra Khadye
Company Secretary & Compliance Officer

Navi Mumbai Municipal Corporation**HEALTH DEPARTMENT**

Tender Notice No. -> NMMC / Health/44/2020 / Second Extension
Details of Work :- Re-Tender-1 for Supply of Medicines to NMMC Hospitals, (Syrup oint & Misc.) Group-3
Estimated Cost :- Rs. 44,68,710.00

Details regarding above mentioned tender is available on Navi Mumbai Municipal Corporation web site www.nmmc.gov.in and www.nmmc.maharashtra.etenders.in renderers are required to note the same.

Last date for online bid preparation is Dt. 11.08.2020, up to 18.00 P.M.

Medical Officer of Health
NMMC RO PR Adv no:1950/2020 Navi Mumbai Municipal Corporation

RAMA PETROCHEMICALS LIMITED

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivalli, P.O. Patilganga, Taluka Khalapur, Dist. Raigad - 410220, Maharashtra. Tel.No.: (02192) 250329/251211. Email: rama@ramapetro.com
Website: www.ramapetrochemicals.com
Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

NOTICE

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the Meeting of the Board of Directors will be held on Friday, the 14th day of August, 2020, at 11.30 a.m. through Video Conferencing Facility, inter alia, to consider and approve the Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2020.

The above details can be viewed on the website of the Company (www.ramapetrochemicals.com) as well as on the website of BSE (www.bseindia.com)

By Order of the Board
For RAMA PETROCHEMICALS LIMITED
R. D. JOG
COMPANY SECRETARY

Place : Mumbai
Date : August 4, 2020

RE-TENDER NOTICE

MSETCL invites online bids (e-Tender) from reputed and registered contractors on Mahatransco e-Tendering Website <https://srmetender.mahatransco.in/> for the following Tender specification.

1. E-Tender no. EE/EHV/DN/KLNT-11/2019-20, Sub: - The work of detail survey work for the construction of proposed 400/220/132/100kV Lines under jurisdiction of EHV Project Dn, MSETCL, Kalyan. Estimated Cost: - Rs. 22,65,962.18 EMD to be paid :- Rs. 22,65,962. Rfx No. 7000016744. Bid Submission date and time :- On or before 12.08.2020 up to 11:00 Hrs Bid opening date and time :- 12.08.2020 at 11.05 hrs if possible.

For further details visit our website <https://srmetender.mahatransco.in/>

Contact Person: The Add, EE (0) Tel No, 0251-2328540 / 9082239040.

Note: All eligible supplier/Contractors are mandated to get enrolled on SRM E Tenders (New) portal of MSETCL.

EXECUTIVE ENGINEER,
EHV PROJECTS DN, KALYAN.

Bharat Bijlee

Registered Office: Electric Mansion, 6th Floor, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025.
CIN: L31300MH1946PLC005017; Tel. No: 24306237; Fax No: 24370624
Website: www.bharatbijlee.com; E-mail: bbcorporate@bharatbijlee.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, August 13, 2020, through audio-visual means, to take on record, inter alia, the Unaudited Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2020, subject to a limited review by the Statutory Auditors of the Company.

This intimation is also available on the website of the:

1. Company www.bharatbijlee.com;
2. BSE Limited www.bseindia.com;
3. National Stock Exchange of India www.nseindia.com.

For Bharat Bijlee Limited
D. N. Nagarkar
Company Secretary &
Sr. General Manager Legal

Place : Mumbai
Date : 04.08.2020

GTL

Regd. Office: Global Vision, 3rd Floor, Electronic Sada II, MIDC, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai 400710, Maharashtra
Tel.: +91-22-6829 3500, Fax: +91-22-6829 3545
Email: gilshares@gtlinfra.com, Website: www.gtlinfra.com
CIN: L74210MH2004PLC144367

PUBLIC NOTICE

Updating Email-ID, Mobile Numbers for Receiving Communications Electronically

Attention of shareholders of GTL Infrastructure Limited is drawn to General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs, Govt. of India and the Securities and Exchange Board of India vide Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/GIRP/2020/79 dated May 12, 2020, which inter alia dispenses with the requirement of sending physical copy of the Notice of AGM and Annual Report to the shareholders for FY 2019-20, due to the nationwide Covid-19 restrictions and lock-down. Shareholders are therefore requested to register their email addresses and mobile numbers to facilitate the Company to send Annual Report, Notice of General Meeting and any other important communications electronically in compliance with the aforesaid Circulars.

Shareholders holding shares in physical form are requested to send an email to the Company's Registrar & Share Transfer Agent, Bigshare Services Private Limited having office at 1st Floor, Bharat Tin Works Building, Opp. Vasant Oasis, Makwana Road, Marol, Andheri East, Mumbai-400059, Maharashtra, India at their email-address investor@bigshareonline.com. Email communications should contain all demographic details of the shareholder viz. Name, Full Postal Address, Email-ID, Mobile Number in addition to the Registered Folio No., Share Certificate Numbers and Distinctive Numbers. Scan copy of PAN and Aadhaar Card should be attached to the email being sent as above.

Shareholders holding shares of the Company in electronic/dematerialised form but who have not yet incorporated their email address in their respective Demat Account are requested to approach their respective Depository Participant for updating the same. For the benefit of shareholders holding shares in electronic form, the Company has approached the respective Depositories, viz. National Securities Depository Limited (NSDL) and Central Depository Services (India) Limited (CDSL), to facilitate updating of email-id for its shareholders through an electronic link, which will be provided by way of SMS to the registered mobile numbers of such shareholders.

No action is required from shareholders whose email addresses and Mobile numbers are already updated in the Company's Depository records.

For clarification, please contact Bigshare Services Private Limited, email investor@bigshareonline.com, Phone: +91-22-62638200.

For GTL Infrastructure Limited
Sd/-
Nitesh Mhatre
Company Secretary & Compliance Officer

Date: August 04, 2020
Place: Mumbai

PRESTIGE STOCKS AND BONDS LIMITED

CIN : L67120MH1981PLC099757
Regd. Office : 209, 2nd Floor, Hubtown Soltaris, Prof. N.S. Phadke Marg off: Western Express Highway Andheri (East) Mumbai-400069, Maharashtra
Email: prestigestocksandbonds@gmail.com
Website : www.prestigestocks.co.in

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulations 29(1)(a) and 47(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Wednesday the 12th August, 2020 at 3.00 p.m. at the Registered Office of the Company, to consider, approve and take on record the Unaudited Financial Results of the Company for the 1st quarter ended 30th June, 2020.

The said information is also available on the Company's website at www.prestigestocks.co.in

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

SEAMEC LIMITED

CIN : L63032MH1986 PLC154910
Regd. & Corporate Office: A-901-905, 9th Floor, 215 Atrium, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai 400 093, India
Tel. : +91-22-6694 1800
Fax : +91-22-6694 1818
Email : contact@seamec.in

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, the 13th August, 2020 inter alia to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2020. The information is also hosted on the Company's website at www.seamec.in and may also be accessed on the websites of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

Place : Thane Company Secretary and
Date : 04.08.2020 Head-Legal

PUBLIC NOTICE

Notice is given to all concerned that my clients (1) MR. MEHUL MANHARLAL HEMANI & (2) MR. DEEPAK MANHARLAL HEMANI are joint owners of Room No.D-7 in Charkop (1) Jeevanjyoti CHS. Ltd., Plot No.560, Sector-5, Charkop, Kandivli (West), Mumbai - 400 067, and they desire to sell the said room to prospective purchaser/s.

Also note that the original document of Allotment Letter issued by the M.H. & A.D. Authority in the name of original allottee MR. RAJARAM DHONDU SATYE pertaining to the said room is lost/misplaced from them.

Any person/bank/financial institution etc. having any right, title or interest by way of sale, mortgage, lease, lien, gift, tenancy, ownership etc. pertaining to the said room shall make it known in writing to the undersigned with supporting documents within 14 (fourteen) days of the publication hereof, failing which any such claim shall be deemed to be non-existent or waived and the sell/purchase transaction shall be completed without reference to such claim.

Sd/-
RAJENDRA B. GAIKWAD
Advocate, High Court,
Room No.D-44, Sonchapha CHSL.,
Plot No.241, Sector - 2, Charkop,
Kandivli (W), Mumbai - 67.
Place: Mumbai Date: 05/08/2020

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

For and on behalf of the Munshi Estate Co-operative Housing Society Limited

For SEAMEC LIMITED
S. N. Mohanty
PRESIDENT-Corporate Affairs
Legal and Company Secretary
Place : Mumbai
Date : 4th August, 2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ganesh Gyanbhai Talekar residing at 4/403, Padmavati Apartment, T.M. Kataria Marg, Mahim, Matunga (W) Mumbai - 400 016, intends to develop B Site R/O for Indian Oil Corporation. Mr. Ganesh Gyanbhai Talekar purchased the land bearing Survey 42/2/2 At Village - Salav, Tal - Murud, Dist - Raigad, by registered Sale Deed bearing No.MRR/1140/2011 from owner Posay Hira Salavkar. Out of total land Mr. Talekar offered approx. 900 Sq. land to M/s. I.O.C.L. Mr. Ganesh G Talekar proposes to develop the said plot as B Site R/O, for Indian Oil Corporation.

The aforesaid property has clear marketable title and is free from all encumbrances and claims. Any person having any claim against the said plot or any part thereof by way of inheritance, mortgage, sale, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, possession, occupation or otherwise however is hereby requested to make the same known in writing to the undersigned Advocate at Bldg No. L-3, 406, Shiv Ganga, Lok - Kedar Hsg Complex, Malund, Mumbai - 400 080 within a period of 14 days from the date of publication hereof. Any objections received after the notice period will be considered as waived and Mr. Ganesh G Talekar will complete the same without any reference to such objections.

Mrs. Uma S Sinalkar,
Advocate.

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya Shashi Rajput
Place : Mumbai Compliance Officer

By order of the Board
Divya